

माल वाहतूकदार संघटना, बस मालक संघटना, स्कूल बस असोसिएशन व इतर वाहतूकदार यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनास उपाययोजना सुचविण्याकरिता समिती गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन निर्णय क्रमांक : एमव्हीआर-०६२५/प्र.क्र.३६६/परि-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ०१ जुलै, २०२५.

प्रस्तावना :-

मा. मंत्री (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. मंत्री (उद्योग) यांच्या उपस्थितीमध्ये माल वाहतूकदार संघटना, बस मालक संघटना, स्कूल बस असोसिएशन यांच्या मागण्याबाबत दिनांक २६.०६.२०२५ रोजी, दुपारी १२.१५ वाजता, मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये मा. मंत्री (परिवहन) यांनी माल वाहतूकदार संघटना, बस मालक संघटना, स्कूल बस असोसिएशन यांच्या मागण्याबाबत शासनास अहवाल सादर करणेकरिता समिती गठित करून शासनास अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने, परिवहन विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि माल वाहतूकदार संघटना, बस मालक संघटना, स्कूल बस असोसिएशन व इतर वाहतूकदार यांचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

माल वाहतूकदार संघटना, बस मालक संघटना, स्कूल बस असोसिएशन व इतर वाहतूकदार यांच्या समस्यांबाबत पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे-

नाव	पदनाम
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई	अध्यक्ष
सह पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई	सदस्य
पोलीस अधीक्षक, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांचे कार्यालय, मुंबई	सदस्य
अपर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई	सदस्य
श्री. प्रसन्न पटवर्धन, बस ऑपरेटर कन्फेडरेशन ऑफ इंडिया, मुंबई	सदस्य
श्री. बल मलकित सिंग, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस, मुंबई	सदस्य
श्री. दिपक नाईक, मुंबई बस मालक संघटना, मुंबई	सदस्य
श्री. उदयसिंह बर्गे, वाहतूकदार बचावकृती संघटना, महाराष्ट्र	सदस्य
श्री. प्रविण पैठणकर, अध्यक्ष, महाराष्ट्र अवजड वाहतूक व आंतरराज्यीय कंटेनर ऑपरेटर असोसिएशन	सदस्य
सह परिवहन आयुक्त (अंमल-२), महाराष्ट्र राज्य, मुंबई	सदस्य- सचिव

२. **कार्यकक्षा** - सदर समितीने माल वाहतूकदार संघटना, बस मालक संघटना, स्कूल बस असोसिएशन व इतर वाहतूकदार यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनास उपाययोजना सुचविणे.
३. सदर समितीने शासन निर्णयाच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करावा.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७०१२१२००७४९२९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून पारीत करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सागर धों. पाटील)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत -

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ६) अपर मुख्य सचिव (परिवहन), यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ७) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) अपर पोलीस पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १२) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १३) सह पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई.
- १४) पोलीस अधीक्षक, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांचे कार्यालय, मुंबई.
- १५) सर्व संबंधित सदस्य (परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत).
- १६) महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
- १७) महालेखापाल (वाणिज्यिक लेखा परिक्षा), मुंबई.
- १८) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

- १९) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१.
- २०) वित्त विभाग (व्यय ८/कोषा ५/ अर्थसंकल्प १०, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- २१) गृह विभाग (बीयुडी १/बीयुडी २/परिवहन- ४) मंत्रालय, मुंबई.
- २२) निवडनस्ती/परि-२.